

कलम 2 एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम-2005 अन्वये विभागवार अधिकारी याची यादी-
शासकिय विभागाचे नांव :- महसूल व वन विभाग (जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ)

कलम 2 (एच) अ.क्र.	लोकअधिकारी संस्था	संस्थाप्रमुखाचे पद नाम	ठिकाण व पत्ता
	आपत्ती व्यवस्थापन शाखा	जिल्हाधिकारी,यवत माळ	प्रशासकिय इमारत, सिव्हिल लाईन, यवतमाळ जि. यवतमाळ

कलम 2 एच नमुना

(ब)शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थाची यादी-
शासकिय विभागाचे नांव:- महसूल व वनविभाग,जिल्हाधिकारी कार्यालय, (नझारत शाखा)
यवतमाळ

कलम 2 एच) अ.क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्थाप्रमुखाचे पद नाम	ठिकाण व पत्ता
	निरंक	निरंक	निरंक

कलम 4(1)()

यवतमाळ येथील जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील कार्य व कर्तव्य याचा तपशिल.

कार्यालयाचे नांव :- आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी
कार्यालय, यवतमाळ
पत्ता :- प्रशासकिय इमारत, सिव्हिल लाईन, यवतमाळ जि.
यवतमाळ
कार्यालय प्रमुख :- जिल्हाधिकारी, यवतमाळ
शासकिय विभागाचे नांव :- महसूल व वनविभाग
कार्यक्षेत्र :- संपूर्ण यवतमाळ जिल्हा
भौगोलीक क्षेत्र :- 13,584 2 (यवतमाळ जिल्हा)
कार्यानुरूप :- महसूल व वन विभाग, या नियमाची व आपत्ती
व्यवस्थापन कायदा,2005 अंमलबजावणी करणे
तसेच शासनाने जिल्हाधिकारी यांना नेमुण दिलेली
कामे

- .विशिष्ट कार्ये :- शासनाने जिल्हाधिकारी यांना नेमुण दिलेली कामे करणे.
विभागाचे ध्येय व धोरणे :- महसूल व वन विभाग व आपत्ती व्यवस्थापन
कायदा,2005 ठरविल्या प्रमाणे.
सर्वसंबंधीत अधिकारी कर्मचारी :- परिशिष्ट 01 मध्ये नमुद करण्यात आले आहे.
कार्ये :- परिशिष्ट 01 मध्ये नमुद करण्यात आले आहे.
कामाचे विस्तृत स्वरूप :- परिशिष्ट 01 मध्ये नमुद करण्यात आले आहे.
मालमत्तेचे स्वरूप व
इमारतचा तपशिल :- प्रशासकिय इमारत, सिव्हिल लाईन, यवतमाळ जि.
यवतमाळ
उपलब्ध सेवा :- दुरध्वनी, फॅक्स, इंटरनेट, व्हि.सी. इ. सेवा उपलब्ध आहेत.
संस्थेच्या संरचनात्क तक्त्यामध्ये
कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तराचे तपशिल :- कार्यक्षेत्र संपुर्ण यवतमाळ जिल्हा
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक :- 07232-242488, 242303, व 240844 (इतर विभागाचे
स्वतंत्र)
कार्यालयीन वेळ :- सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.45 साप्ताहिक सुटी
प्रत्येक रविवार, दुसरा व चौथ्या शनिवार व शासनाने
केलेल्या सुट्या व जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केलेल्या
तिन सुट्या
विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :- मान्सुन कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वीत
ठेवण्यात येऊन या कामासाठी अधिकारी / कर्मचार्याच्या
नियुक्त्या करण्यात येतात.

परिशिष्ट 01

अ. क्र	अधिकारी / कर्मचारी यांचे नांव	पदनाम	कार्य	कामाचे स्वरूप
1	श्री.श्रावण हर्डीकर	जिल्हाधिकारी	कार्यालय प्रमुख या नात्याने असलेले कार्य	नियमाची अमंलबजावणी करून घेणे.
2	श्री. राजेंद्र देशमुख	निवासी उपजिल्हाधिकारी	मा.जिल्हाधिकारी व महसूल व वन विभाग / पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच	जिल्हाधिकारी यांना सहाय्य / मदत करणे.

			आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे नियमाप्रमाणे कार्य.	
3	श्री. अशोक मिसाळ	तहसिलदार सा.प्र	वरिल प्रमाणे कार्य	वरिल प्रमाणे कार्य
4	श्रीमती मिनल जगताप (दांडगे)	जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	आपत्ती व्यवस्थापन बाबत शासन तसेच कार्यालयाप्रमुखाकडून मिळालेल्या आदेशानुसार कार्य करणे.	शासनाचे नियमानुसार व वरीष्ठ अधिकार्यानी सांगितलेली कार्यालयीन कामे इ.
5	श्री------(रिक्त)	अव्वल कारकुन		
6	श्री.सुदर्शन कृ.भिसे	कनिष्ठ लिपीक		

**जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
(प्रशासकिय रचना)**

जिल्हाधिकारी
अपर जिल्हाधिकारी
निवासी उपजिल्हाधिकारी
तहसिलदार सा.प्र.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
अव्वल कारकुन
कनिष्ठ लिपीक

यवतमाळ येथील आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल-
अ- आर्थिक

अ. क्र	पदनाम	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकान्वये	अभिप्राय
1	जिल्हाधिकारी, यवतमाळ	म.शा.वि.वि.वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978 अन्वये कार्यालयानी बाबी आहारण व संवितरण अधिकारी म्हणुन मंजुर करणे व देयकावर स्वाक्षरी करणे	वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978 अन्वये कार्यालय प्रमुख	

ब- प्रशासकिय

अ. क्र	पदनाम	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकान्वये	अभिप्राय
1	जिल्हाधिकारी, यवतमाळ	कार्यालय प्रमुख म्हणून सर्व प्रशासकिय बाबीवर निर्णय घेणे व कार्यवाही करणे.	शासन निर्णय / परिपत्रके / आदेशानुसार कार्यवाही करणे.	----

क- अर्धन्यायीक

अ. क्र	पदनाम	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकान्वये	अभिप्राय
1	जिल्हाधिकारी, यवतमाळ	कार्यालय प्रमुख म्हणून सर्व प्रशासकिय बाबीवर निर्णय घेणे व कार्यवाही करणे.	शासननिर्णय / परिपत्रके / आदेशानुसार कार्यवाही करणे.	----

कलम 4(1)(b) (ब)

यवतमाळ येथील आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशिल -

अ- आर्थिक

अ. क्र	पदनाम	कर्तव्य	कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रकान्वये	अभिप्राय
1	जिल्हाधिकारी	कार्यालय प्रमुख	शासनपरिपत्रक / परिपत्र, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व इ.म.ना.से सर्व नियम.	
2	निवासी उप-जिल्हाधिकारी	उपकार्यालय प्रमुख	शासनपरिपत्रक / परिपत्र, महसूल व वन विभागाचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व इ.म.ना.से सर्व नियम.	
3	तहसिलदार सा.प्र	विभाग प्रमुख	वरिल प्रमाणे कार्य	
4	जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	विभागीय आयुक्त कार्यालय व तालुका स्तरीय समन्वय, कार्यालयीन कामकाज व समन्वय ठेवणे.	शासनपरिपत्रक / परिपत्र, महसूल व वन विभागाचे आदेश व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व इ.म.ना.से सर्व नियम जिल्हाधिकारी व निवासी उप-जिल्हाधिकारी यांचे आदेशा	
5	अव्वल कारकुन / कनिष्ठ लिपीक	कार्यालयीन कामकाज करणे.	नुसार कार्य व कार्यवाही करणे.	

कलम 4(1) (ब) () नमुना.

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपध्दतीचे

प्रकाशन(कामाचा प्रकार / नाव)

कामाचे स्वरूप :- महसूल व वन विभाग संबंधीत काम

संबंधी तरतूद :- निरंक

अधिनियमाचे नांव :-

नियम :-

शासन निर्णय व परिपत्रके कार्यालयीन आदेश:- अ.क्र	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
1	शासनपरिपत्रक / परिपत्र, महसूल व वन विभागाचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व इ.म.ना.से सर्व नियम. इ.म.ना.से सर्व नियम.	नियमा प्रमाणे	जिल्हाधिकारी	
2	शासनपरिपत्रक / परिपत्र, गृहविभागाचे आदेश व	नियमा प्रमाणे	निवासी उप-जिल्हाधिकारी	
3	जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश इ.	नियमा प्रमाणे	तहसिलदार सा.प्र.	
4	शासनपरिपत्रक / परिपत्र, महसूल व वन विभागाचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व इ.म.ना.से सर्व नियम. जिल्हाधिकारी व	नियमा प्रमाणे	जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	
5	प्रभारी अधिकारी यांचे आदेशानुसार कार्य व कार्यवाही करणे.	नियमा प्रमाणे	अव्वल कारकुन	
6		नियमा प्रमाणे	कनिष्ठ लिपीक	

कलम 4 (1) (ब) () नमुना -अ.

कामाचे प्रकटीकरण अ.क्र	काम/ कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
--	--	--	--	--

कलम 4 (1) (ब) () नमुना -ब.

प्रत्येक कामाची कालमर्यादा अ.क्र	काम/ कार्य	दिवस / तास पुर्ण करण्यासाठी तो कालावधी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
--	महसूल व वन विभागाचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन संबंधित कामे	तात्काळ	वरील प्रमाणे	निवासी उप-जिल्हाधिकारी

कलम 4(1) (ब) () नमुना -अ.

आपत्ती व्यवस्थापन शाखा - जिल्हाधिकारी कार्यालयातील कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अ. क्र	सुचना परिपत्रकानुसार दिलेली विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय
--	महसूल व वन विभाग परिपत्रक, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार असलेले विषय	म.शा.च्या प्रसिध्दी प्रमाणे	--

कलम 4(1) (ब) () नमुना -ब.

आपत्ती व्यवस्थापन शाखा - जिल्हाधिकारी कार्यालयातील कामाशी संबंधित शासन निर्णय

अ. क्र	शासन निर्णया दिलेली विषय	नियम क्रमांक व तारीख	अभिप्राय
--	महसूल व वन विभाग परिपत्रक, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार असलेले विषय	म.शा.च्या प्रसिध्दी प्रमाणे	--

कलम 4(1) (ब) () नमुना -क.

आपत्ती व्यवस्थापन शाखा - जिल्हाधिकारी कार्यालयातील कामाशी संबंधित परिपत्रके

अ. क्र	शासकीय परिपत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व तारीख	अभिप्राय
--	गृह विभाग, म.शा.यांनी निर्गमित केलेल्या सुचना परिपत्रकानुसार असलेले विषय.	म.शा.च्या प्रसिध्दी प्रमाणे	--

कलम 4(1) (ब) () नमुना -ड.

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील कामाशी संबंधित आदेश/धोरणात्मक परिपत्रके

अ. क्र	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय
--	महसूव व वन विभाग परिपत्रक, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार असलेले विषय	--	--

कलम 4(1) (ब) () नमुना -इ.

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजाची यादी.

अ. क्र	दस्तावेजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
--	आपत्ती व्यवस्थापन संबंधित सर्व नस्ती	आपत्ती व्यवस्थापन बाबत सर्व विषय	कनिष्ठ लिपीक	अभिलेखागार

कलम 4(1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजाची वर्गवारी.

अ. क्र	विषय	दस्तावेजाचा प्रकार नस्ती/ मस्टर/ नोंदपुस्तक व्हाऊचर इ.	प्रमुख बाबीचा तपशिलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
--	आपत्ती व्यवस्थापन बाबतची माहिती	अ.ब.क.ड. यादी प्रमाणे	--	अभिलेखागार

कलम 4(1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिणामकारक कामासी जनसामान्यांना सल्लामसलत करण्याची व्यवस्था.

अ. क्र	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा/ नियमा/ परिपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल
--	--	--	--	--

कलम 4(1) (ब) () नमुना- अ

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे/ नाही	सभेची कार्यवृत्तात
--	--	--	--	--	--	--

कलम 4(1) (ब) () नमुना- ब

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिसभाची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र	अधिसभाचे नांव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे/ नाही	सभेची कार्यवृत्तात
--	--	--	--	--	--	--

कलम 4(1) (ब) () नमुना- क

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषदाची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र	परिषदेचे नांव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे/ नाही	सभेची कार्यवृत्तात
--	--	--	--	--	--	--

कलम 4(1) (ब) () नमुना- ड

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यासाठी खुली आहे/ नाही	सभेची कार्यवृत्ता
--	--	--	--	--	--	--

कलम 4(1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र	पदनाम	अधिकारी/ कर्मचारीयांचे/ नांव व पत्ते	वर्ग	रुजु दिनांक	दुरध्वनी क्रमांक	एकुण वेतन
--	--	--	--	--	--	--

कलम 4 (1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालयाच्या अधिकारी कर्मचार्याची वेतनाची विस्तृत माहितीची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र	वर्ग	वेतनरूपरेषा	इतर अनुदेय भत्ते		
			नियमित (महागाई, धरभाडे शहरपुरक, वाहतुकभत्ता)	प्रवासभत्ता	विशेष (प्रकल्प/ प्रशिक्षणभत्ता)
--	--	--	--	--	--

जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातून शासन निर्णयाप्रमाणे वेतन भत्ते अदा केले जातात.

कलम 4(1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ. क्र	अंदाजपत्रकीय वर्षाचे वर्णन	अनुदान	नियमित (महागाई, धरभाडे शहरपुरक, वाहतुकभत्ता)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रु.	अभिप्राय
--	2010-11	27,10,743/-	--	--	प्रशिक्षण जनजागृती

जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातील शासन निर्णयाप्रमाणे अंदाजपत्रक व अनुदानाची माहिती उपलब्ध आहे.

कलम 4(1) (ब) () नमुना- अ

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती 2010-2011 वर्षासाठी प्रकाशित करणे.

अ. क्र	लाभार्थीचे नांव/ पत्ता	अनुदान लाभ याचे स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
--	जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार	आदेशा द्वारे	खर्चास मंजूरी देणे	--

कलम 4(1) (ब) () नमुना- ब

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमा अंतर्गत लाभार्थीची कार्यपध्दती 2010-2011 वर्षासाठी विस्तृतमाहिती प्रकाशित करणे.

अ. क्र	लाभार्थीचे नांव/ पत्ता	अनुदान लाभ/ अनुदान/ रक्कम/ स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
--	--	--	--	--

कलम 4 (1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील मिळणार्या सवलतीचा चालु वर्षाचा तपशीलवार माहिती प्रकाशित करणे.

परवाना / परवानगी सवलतीचा प्रकार-

अ. क्र	अनुज्ञप्ती परवान्याचा प्रकार	कालावधी	अनुज्ञप्ती / बिल्ला एकुण परवाने संख्या	परवान्याची विस्तृत माहिती
--	--	--	--	--

कलम 4 (1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे.

अ. क्र	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रीकल नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दती	जबाबदार व्यक्ती
--	आपत्ती व्यवस्थापन संबंधात कृती आराखडा	आपत्ती व्यवस्थापन संबंधी माहिती	पी.डी.एफ फॉर्मट	प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे किंवा वेब साईट ..	निवासी उप-जिल्हाधिकारी

कलम 4 (1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

अ. क्र	सुविधाचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती	तक्रार निवारण
--	--	--	--	--	--	--

कलम 4(1) (ब) ()

आपत्ती व्यवस्थापन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकिय माहिती अधिकारी यांचे माहितीचा तक्ता प्रकाशित करणे.

अ. शासकिय माहिती अधिकारी

अ. क्र.	शासकिय माहिती अधिकारी याचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता फोन	ई-मेल	अपिलीय प्राअधिकारी
1	श्री.अशोक मिसाळ	तहसिलदार, सा.प्र. जि.का.	संपुर्ण यवतमा ळ जिल्हा	242488	--	निवासी उप- जिल्हाधिकारी, जि.का. यवतमाळ

ब. सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी

अ. क्र.	सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी याचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता फोन	ई-मेल	अपिलीय प्राअधिकारी
	श्री.सुदर्शन कृ.भिसे, क.लि. जि.का.					निवासी उप- जिल्हाधिकारी, जि का., यवतमाळ

क. अपिलीय अधिकारी

अ. क्र.	अपिलीय माहिती अधिकारी याचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता फोन	ई-मेल	अपिलीय प्राअधिकारी
1	श्री. राजेंद्रग देशमुख	निवासी उप- जिल्हाधिकारी	संपुर्ण यवतमा ळ जिल्हा	2424 88		राज्य माहिती आयोग, नागपूर

कलम 4(1) (ब) ()

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकाशित माहिती-

- निरंक -

कलम 4(1) (ब) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबधीत महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व वितरीत करणे.

- निरंक -

कलम 4(1) (ब) (ड)

सर्वसाधारपणे आपल्या कार्यालयात होणार्या प्रशासकीय / अर्धन्यायीक कामकाजाच्या, प्रकारांची यादी तयार करणे, घेतलेल्या निर्णयाबाबत कार्यकरण्याची मीमांसा या पुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.

- निरंक -